

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत  
भंडारा जिल्ह्यातील १३ वैयक्तिक घरकुल  
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व  
निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.३५०/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-**
- १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
  - २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
  - ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
  - ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
  - ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचे क्र.१७३६, दि.२०.६.२०२३ रोजीचे पत्र.

### शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०८.०५.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील मौजा कोदामेंडी, ता.लाखांदुर येथील १३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता मौजा कोदामेंडी, ता.लाखांदुर, जि.भंडारा येथील १३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.३० लक्ष प्रमाणे रु.१६,९०,०००/- (अक्षरी रुपये सोळा लक्ष नव्वद हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.५२००/- प्रमाणे) रु.६७,६००/- (अक्षरी रुपये सद्दुसष्ट हजार सहाशे फक्त) अशा एकूण रु.१७,५७,६००/- (अक्षरी रुपये सतरा लक्ष सत्तावन्न हजार सहाशे फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. भंडारा जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय असणार नाही.
४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांची राहिल.

५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५५९७१३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( कैलास साळुंके )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, भंडारा.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/नागपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.३५०/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील १३ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचेनाव	गावाचेनाव	तालुका
१	शाहीनाथ गणपत चव्हाण	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
२	हिरालाल राघो वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
३	बाबुलाल घुगाजी वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
४	कार्तिक मोहनलाल वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
५	भाऊपती सेनानाथ वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
६	मोहनलाल घुगाजी वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
७	गमानाथ भैरु बाबुळकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
८	सुरुपनाथ धाकोबा माळवे	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
९	नरसिंग गमानाथ बाबुळकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
१०	सेनानाथ घोगाजी वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
११	रमेश साईनाथ चव्हाण	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
१२	शामलाल सेनानाथ वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर
१३	पन्नलाल मोहनलाल वडसकर	मु.कोदामेंडी, पो.बारव्हा	लाखांदुर

( कैलास साळुंके )

उप सचिव, महाराष्ट्र शासन